

MN3AFM

TIME : 2 Hrs

MARKS : 60

**NOTE : 1. All the questions are compulsory.  
2. Figures to the right indicate marks.**

- Q.1) Describe Health and Exercise? (15)
- Q.2) Discuss occupational stress ? (15)
- Q.3) Explain the stressors in the younger college students? (15)
- Q.4) Explain the family stress ? (15)

वेळ: 2 तास

गुण: 60

**नोट: 1. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.**

**2. उजवीकडे आकृती गुण सूचित करतात.**

- Q.1) आरोग्य आणि व्यायामा यांचे वर्णन करा ? (15)
- Q.2) व्यावसायिक ताण आणि तणावावर चर्चा करा? (15)
- Q.3) अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनावर तणाव चे कारण स्पष्ट करा? (15)
- Q.4) कौटुंबिक ताण तणाव स्पष्ट करा? (15)